Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomjee, Western Express Highway and M.V. Road, Andheri (East), Mumbai - 400069

Virar East Branch: 405 To 408, 4th Floor, Pushp Plaza Commercial Centre, Manvel Pada Road, Opp. Virar Railway Station, Virar - East, Palghar - 401305 (Maharashtra).

### **DEMAND NOTICE**

UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH RULE 3 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

The undersigned is the Authorised Officer of Aadhar Housing Finance Ltd. (AHFL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to AHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to AHFL by the said Borrower(s) respectively.

S		Demand Notice Date & Amount	
1	(Loan Code No. 20100002789/ Virar East Branch) Suman Satish Singh (Borrower), Rajkunwar Satishchandra Singh (Co-Borrower)		All that part & parcel of Property bearing, Flat No 204 2Nd Floor A Wing Building No 4 Shree Complex Phase A Nr Purna Pipeline Road, Thane, Maharashtra, 421302

If the said Borrowers shall fo AHFL as aforesaid, AHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of AHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Place: Mumbai Sd/- Authorised Office Date: 23.01.2025 For : Aadhar Housing Finance Limited

PUBLIC NOTICE Notice is here by given That as per the मुलापासून आजोबापयंत एकच निवड formantion given to me, Mr Parag Dattaram Manerikar and Mrs Archana Parag Manerikar



Proposed Holiday Resort "Seabreeze Bottom Phase"
GAT. NO. 183/3(P), 184, 185, 186,187(P), 188(P) At- Village Tekali, Tal- Alibag, Dist - Raigad
The State Environment Impact Assessment uthority (SEIAA),
Maharashtra has accorded Environment Clearance vide
EC24C3803MH5975684N dated January 03, 2025 for Proposed
Holiday Resort "Seabreage Bottom Phase" located at GAT NO Holiday Resort "Seabreeze Bottom Phase"located at GAT. NO. 183/3(P), 184, 185, 186, 187(P), 188(P) At- Village - Tekali, Tal-Alibag, Dist – Raigad by Mr. Amol Kapadia. Copies of clearance are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the website of the Ministry of Environment, Forest and Climate Change at <a href="https://parivesh.nic.in">https://parivesh.nic.in</a>

Place :Alibag

**Amol Kapadia** Director



## TATA COMMUNICATIONS TATA COMMUNICATIONS LIMITED

Read. Office: VSB. M.G. Road. Fort. Mumbai - 400 001 India Tel 91 22 6659 1968 Website: www.tatacommunications.com CIN:L64200MH1986PLC039266

**EXTRACT OF CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in Crores)

						( V III Cities)	
	For	For the quarter ended			For the nine months ended		
Consolidated	December 31 2024	September 30 2024	December 31 2023	December 31 2024	December 31 2023	March 31 2024	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income from continuing operation (net)	5,826.80	5,737.81	5,594.78	17,179.74	15,350.91	21,048.80	
Profit before exceptional items, tax and share of profit							
of associates from continuing operation	385.65	301.75	372.63	1,042.22	1,261.52	1,553.88	
Profit before tax and share of profit of associates							
from continuing operation	370.72	344.65	187.11	1,155.90	1,077.97	1,318.22	
Profit from continuing operations	256.73	251.02	78.41	864.52	770.14	1,124.71	
Loss from discontinued operations	(20.65)	(23.75)	(33.36)	(68.25)	(122.08)	(155.13)	
Profit for the period/year	236.08	227.27	45.05	796.27	648.06	969.58	
Total Comprehensive Income for the period/year	346.70	144.32	(3.48)	798.74	600.58	933.96	
Equity share capital	285.00	285.00	285.00	285.00	285.00	285.00	
Earnings per Share for continuing and discontinued							
operations (of ₹10/- each) (Not Annualised) (₹)							
Basic earnings per share (₹)	8.28	7.98	1.57	27.94	22.71	33.98	
Diluted earnings per share (₹)	8.28	7.97	1.57	27.92	22.70	33.96	

(₹ in Crores)

	For	For the quarter ended			For the nine months ended		
Standalone	December 31 2024	September 30 2024	December 31 2023	December 31 2024	December 31 2023	March 31 2024	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income (net)	1,885.99	1,833.05	2,069.75	5,607.71	6,307.77	8,415.76	
Profit before exceptional items and tax	183.94	138.88	240.93	518.52	893.07	1,133.65	
Profit / (Loss) before tax	179.55	(167.70)	55.41	396.85	709.52	939.90	
Profit / (Loss) after tax	131.73	(119.89)	(27.90)	353.77	464.70	638.63	
Total Comprehensive Income / (Loss) for the							
period/year	127.91	(125.19)	(27.06)	334.78	453.51	622.68	
Equity share capital	285.00	285.00	285.00	285.00	285.00	285.00	
Earnings per share (of ₹ 10/- each)							
(Not annualised)							
Basic earnings per share (₹)	4.62	(4.21)	(0.98)	12.41	16.31	22.41	
Diluted earnings per share (₹)	4.62	(4.20)	(0.98)	12.41	16.30	22.40	
Interest service coverage ratio (no. of times)	6.43	6.84	9.05	7.38 #	15.42	12.24	

# Decreased mainly due to short term borrowings availed during the period

(₹ in Crores)

			As at December 31 2024	As at March 31 2024
	1. Reserves excluding Re	evaluation reserve	9,280.69	9,399.08
	2. Securities Premium Ac	count	725.01	725.01
	3. Net worth		9,771.75	9,890.14
	4. Outstanding debt		3,313.94	2,713.13
	5. Debt Equity ratio		0.34 <sup>@</sup>	0.27
	Debt service coverage	ratio (no. of times) \$	0.72 ^	1.74
ш				

@ Increased mainly due to short term borrowings availed during the period Decreased mainly due to short term borrowings availed during the period.

**Authorized Office** Standard Chartered Bank

Year ended

The above consolidated and standalone unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been subjected to a limited review by the statutory auditors. These results have been reviewed by the audit committee and taken on record and approved by the Board of Directors at their meetings held on January 22, 2025.

During the period ended September 30, 2023, the Company received 'Show Cause-cum Demand Notices' ('demand notices') from Department of Telecommunications of India ('DOT') aggregating to ₹ 8,127.55 crores for financial years (FY) ranging from FY 2005-06 to FY 2021-22. These demand notices replace the earlier demand notices received by the Company in the past and include ₹ 276.68 crores towards disallowance of deductions claimed by the Company on payment basis for FY 2010-11 under ISP license and FY 2006-07 & FY 2009-10 under NLD license ('three years'). The Company, through various appeals filed in Telecom Disputes Settlement and Appellate Tribunal (TDSAT), has obtained a stay order for payment of these demands. During the quarter ended December 31, 2023, the Company received 'Revised Show Cause-cum Demand Notices' against certain "demand notices" received earlier from DOT for ₹ 363.48 crores (previous demand ₹ 485.88 crores). During the quarter ended March 31, 2024, the Company received Show Cause-cum Demand Notice for FY 2022-23 aggregating to ₹ 77.65 crores. During the current quarter, the Company received "Show Cause-cum Demand Notice" for FY 2023-24 aggregating to ₹ 25.17 crores.

Also, the DOT has amended the definition of Gross Revenue (GR) /Adjusted Gross Revenue ('AGR') in the Unified License and including licenses held by the Company effective October 1, 2021. The new definition allows for deduction of revenue from activities other than telecom activities / operations. The demand notices received for FY 2021-22 to 2023-24 includes ₹ 117.11 crores towards disallowance of certain components of revenue from activities other than telecom activities / operations.

The Company has existing appeals/petitions relating to its ILD, NLD & ISP licenses which were filed in the past and are pending at the Hon'ble Supreme Court and TDSAT. The Company's appeals/petitions are not covered by the Hon'ble Supreme Court judgement dated October 24, 2019, on AGR under UASL. Further, the Company believes that all its licenses are different from UASL, which was the subject matter of Hon'ble Supreme Court judgement of October 24, 2019. The Company, based on its assessment and independent legal opinions, believes that it will be able to defend its position.

Accordingly, the Company has included ₹ 7,777.11 crores as part of the contingent liability (net of provision ₹ 54.18 crores) and ₹ 276.68 crores as remote, being the disallowance of deductions claimed by the Company on payment basis for three years

During the year ended March 31, 2020, a subsidiary domiciled abroad, received a final VAT assessment from VAT authorities for ₹ 138.27 crores (EUR 15.5 Mn) and a final penalty assessment of ₹ 161.42 crores (EUR 18.1 Mn). On July 1, 2020, the Group filed its grounds for appeal with the Economic Administrative Court towards the final VAT and penalty assessments. On March 29, 2022, the Economic Administrative Court notified its resolution, finding against the Group and dismissing the appeal against the VAT and penalty assessments.

The Group lodged a contentious-administrative appeal before the National Court on May 24, 2022. Additionally, the Group filed a request for the suspension of the final VAT and penalty assessment payment pending the outcome of the appeal, which was granted. The National Court declared the contentious-administrative appeal proceedings closed on November 25, 2022 and the Group awaits the National Court's decision. The Group believes that there are grounds to defend its' position and has accordingly considered ₹ 299.69 crores (EUR 33.6 Mn)

- Income from operations for the quarter and nine months ended December 31, 2024, includes other operating income of ₹ 28.51 crores (quarter ended September 30, 2024: ₹ 86.47 crores) and ₹ 114.98 crores towards reversal of aged customer credits in consolidated financial statements and ₹ 10.49 crores (quarter ended September 30, 2024: ₹ 26.03 crores) and ₹ 36.52 crores respectively towards reversal of aged customer credits in standalone financial statements.
- Other comprehensive income for the current quarter includes a gain of ₹ 165.08 crores due to an increase in the fair value of one of the Group's indirect listed investment
- The Group has consolidated its wholly owned subsidiaries, The Switch Enterprises LLC from May 1, 2023 & Kaleyra Inc and its subsidiaries (Kaleyra) from October 5, 2023 respectively and accordingly, the amounts for the quarter and period ended December 31, 2023 are not comparable with the other quarter and periods reported.
- During the quarter ended March 31, 2024, the Company had entered into a business transfer agreement ('Agreement') for hive off of the Company's identified new edged digital services business (' identified business undertaking') to its wholly owned subsidiary, Novamesh Limited as a going concern on 'slump – sale' basis, w.e.f from April 01, 2024, for a consideration of ₹ 453.05 crores. Book net worth of the identified business undertaking is ₹ 452.95 crores and the difference of ₹ 0.10 crores between the consideration and net worth is recognised in other income. Accordingly, the amounts for the quarter and period ended December 31, 2023 are not comparable with the other quarter and periods reported.
- During the quarter ended December 31, 2024, the Company entered into a Share Purchase Agreement for sale of its entire stake in its wholly owned subsidiary Tata Communications Payment Solutions Limited. The proposed transaction is subject to regulatory approvals. Accordingly the financial results of the subsidiary is disclosed as discontinued operations.
- During the quarter ended December 31, 2024 the Management performed a strategic review of its investments, and is considering a potential dilution of its stake in a foreign subsidiary, which is expected to make the Group a minority shareholder resulting in loss of control over such subsidiary, accordingly the financial results of this subsidiary is disclosed as discontinued operation
- 10. The above is an extract of the detailed format of consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 including any modifications and amendments thereto. The full format of the consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.tatacommunications.com

www.navshakti.co.in

For and on behalf of Board of Directors **Credila Financial Services Limited Arijit Sanval** 

Managing Director & CEO (DIN: 08386684)

Place: Mumbai Date: January 22, 2025



For TATA COMMUNICATIONS LIMITED A. S. LAKSHMINARAYANAN MANAGING DIRECTOR & CEO DIN: 08616830

## Date: 22 January 2025

#### Purchsed flat No -102 On first floor in A Wing in Building known as Kilbil C.H.S Ltd. o Village -Mulgaon,Taluka - Vasai ,District-Palghar by Registered Agreement for sale from Mrs Vijaya Shard Ambekar but Mr Parag Dattaram Manerikar died intestate on dated 24/06/2019 leaving behind him Mrs Archana

Hence any party/Person/s or institutio having any right , interest, mortgage, gift , suit , inheriting right or any others kind of interest should come with undersign proof in writing to the following address within the 15 days of Publication of this notice in news paper. if the aforesaid objection is not made within said notice period of 15 days than is will be assume that noboday has any interest or it has they release the interest in the said roperty and Mrs Archana Parag Manerikar and Ms Ananya Parag Manerikar have valid

title of the said flat and party will complete

Parag Manerikar - Wife and Ms Ananya

Parag Manerikar - Daughter as his only legal

heirs and Mrs Archana Parag Manerikar and Ms Ananva Parag Manerikar intending to sell

the aforesaid flat

their transaction Advocate Tushar R Patil Add:- B/16, Ish Kripa Building, MulgaonTaluka-Vasai, District-Palghar 401201.

standard Chartered Bank

Retail Collections, 2nd Floor, 23/25 M.G. Road, Fort Mumbai - 400 001.

For further details please contact: Mr. Tirupathi Myakala, Phone: 022-67355093 / 9885667177, Email: Tirupathi Myakala@sc.com/ Mr. Arvinder Singh,

Phone : 9873382900, email: arvinder.singh@sc.com

Please refer to the link provided on Standard Chartered Bank/secured creditor's website i.e. https://www.sc.com/in/important-information/public-sale-notice-of-properties-under-the-possession-of-bank/

NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY STANDARD CHARTERED BANK Ground Floor, 23/25 M.G. Road, Fort Mumbai - 400 001

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank, incorporated in England with limited liability by Royal Charter 1853 Reference Number ZC18 having its Principal Office in England at 1 Basinghall Avenue, London, EC2V 5DD and principal place of business in India at Crescenzo, 3A floor, Plot no. C-38 & 39, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai 400051 ("Bank") under provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the "Act") and in exercise of powers conferred

under Section 13(2) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the "Rule"), issued a demand notice dated 26.07.2019 calling upon the Borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The Borrower/Directors/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount, notice was hereby given to the Borrower/Directors/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank has taken physical possession of the secured asset/s as described herein below of the Borrower/Director / Guarantors and Mortgagors from the Liquidator Mr. Anshuman Chaturvedi vide Letter Ref. No. Liq/BFPL/147 on 09.02.2021 for recovery of the secured debts dues to Standard Chartered Bank, Retail Collections, 20/25 M.G. Road, Fort Mumbai - 4000 01 by exercising the powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the said Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES Sr. No. Property Address Commercial property Shop No. 1 & 2 admeasuring 120.22 sq. mtrs (1294 sq.ft.) carpet Area on Ground Floor, Shop No. 3 & 4 admeasuring 181.27 sq. mtrs (1951 sq.ft.) built up Area on First Floor and Shop No. 5 & 6 admeasuring 151.06 sq. mtrs (1626 sq.ft.) carpet Area on Second Floor of the building known as "Rhiday" Plot No. 9, situated at Land bearing CS No. H/308 and H/309 of Village Bandra, Taluka Andheri, S V Road, Santacruz (West), Mumbai- 400 054, owned by Sanwree Bawree Fashions Private Limite Bounded by: On or towards South: Tirupati Shopping Centre

On or towards East: Road / Passage On or towards West: S. V Road The Borrowers, Co-Borrowers and Guarantors having failed to clear the dues of the secured creditor, notice is hereby given to all in general and the Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular that, the Authorized Officer of the Bank, is allowed to proceed to sell the said immovable property / secured assets, by adopting any of the methods mentioned in Rule 8 read with Rule 9 of the Rules.

The Authorized Officer of the Bank has already conducted three auctions for selling the Property as mentioned above, but they turned out to be unsuccessful as no bid was received. Now we have received a buyer who is ready to buy the property. Hence please be informed that if the total outstanding dues in the aforesaid loan account are not paid within Fifteen (15) Days from the date of publication of this notice, then the Authorized officer will proceed with sale of said immovable property / secured assets on "as is where is", "as is what is" and "whatever there is" condition, by way of "private treaty" for recovery of dues and further interest, charges and costs etc. in terms of the provisions of the Act, read with Rules 8 and 9 of the Rules for Rs. 25,50,000,00/- (Rupees Twenty Five Crores Fifty Lacs) on or after fifteen calendar days from the date of publication of this notice.

Loan Account No.	Name of Borrowers, Co- Borrowers and Guarantors	Amount as per Demand Notice	Description of Secured Assets/ Immovable Properties	RESERVE PRICE
22506141493/ 002726538/ 002780107/ 002796326/ 002803945/ 0028039888/ 002817422/ 002837014	M/S. Bawree Fashions Private Limited     M/S. Sanwree Bawree Fashions     Private Limited     Mr. Dhiren Bheda     Mr. Mittal Bheda	Rs. 676,618,241.59/- (Rupees Sixty-Seven Crores Sixty-Six Lakhs Eighteen Thousand Two Hundred Forty-One and Paise Fifty-Nine Only) along with future interest and charges till the date of final payment.	Commercial property Shop No. 1 & 2 admeasuring 120.22 sq. mtrs (1294 sq.ft.) carpet Area on Ground Floor, Shop No. 3 & 4 admeasuring 181.27 sq. mtrs (1951 sq.ft.) built up Area on First Floor and Shop No. 5 & 6 admeasuring 151.06 sq. mtrs (1626 sq.ft.) carpet Area on Second Floor of the building known as "Rhiday" Plot No. 9, situated at Land bearing CS No. H/308 and H/309 of Village Bandra, Taluka Andheri, S V Road, Santacruz (West), Mumbai- 400 054, owned by Sanwree Bawree Fashions Private Limited.	Rs. 25,50,000,00/- (Rupees Twenty Five Crores Fifty Lacs only)

The Borrowers, who are liable for the outstanding dues, shall treat this sale notice as a notice under Rule 9 (1) of the Act & the Rules and that the attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Secured Assets / Immovable Properties.

Interested buyers can approach the Authorized Officer: Mr. Tirupathi Myakala, Phone: 022-67355093 / 9885667177 or Mr. Arvinder Singh, Phone No.: 9873382900, Email: arvinder.singh@sc.com Addressee:

M/S. Bawree Fashions Private Limited
 M/S. Sanwree Bawree Fashions Private Limited
 MR. Dhiren Bheda

4. MR. Mittal Bheda

Date: 23/01/2025

SI.

8

9

10

11

12

# Credila

## **CREDILA FINANCIAL SERVICES LIMITED**

(CIN: U67190MH2006PLC159411) Regd. Office: B-301, Citi Point, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 059 Toll-free: 1800-209-3636 | Website: www.credila.com

Email: investor@credila.com

Quarter ended

## FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 DECEMBER 2024 (₹in Lakhs)

Quarter ended

31 December 2024

31 December 2023 31 March 2024 **Particulars** No. Reviewed Reviewed **Audited** 1,27,576.11 1 Total income from operations 75,318.22 2,77,103.89 Net profit for the period (before tax, 36,201.61 19,476.87 70,836.74 2 exceptional and/or extraordinary items) Net profit for the period before tax (after 3 36,201.61 19,476.87 70,836.74 exceptional and/or extraordinary items) Net profit for the period after tax (after 52.883.89 4 27,017.53 14,536.03 exceptional and/or extraordinary items) 31,129.06 5 Total comprehensive income for the period 14,826.17 53,796.73 Paid-up equity share capital 21,878.77 6 15,807.12 17,916.92 Reserves (excluding revaluation reserve 1,44,840.24 7 2,28,353.49 1,60,399.04 and securities premium account)

Securities premium account 5,91,984.91 1,90,608.89 3,26,020.52 8,33,873.55 3,44,316.26 4,98,123.13 Paid-up debt capital or outstanding debt 35,98,907.28 23,49,098.57 26,03,282.62 Debt-equity ratio# 5.2 4.3 6.8 Earnings per share (of ₹10/- each) (not annualized) 1. Basic: 12.53 9.22 33.83 12.52 33.81 2. Diluted: 9.16

\* Networth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax assets and intangible assets

# Debt equity ratio is equal to (Debt securities + Borrowings + Subordinated Liabilities) / Net Worth

## Notes

- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind 1) AS") notified under Section 133 of Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the other accounting principles generally accepted in India
- The above is an extract of the detailed financial results for the quarter ended 31 December 2024 filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on www.bseindia.com and www.credila.com.
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com and www.credila.com.

(बोरिवली विभाग, गोरेगाव, मुंबई) संक्षिप्त वाद क्र. ५०३/२०२३ श्रीमती माया सतिश त्रिपाठी

प्रौढ, पेशा: गृहिणी, पत्ता बी/१०२, अमल्टास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, जुह वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

.....वादी

श्री. राजु मिश्रा प्रौढ, पेशा-कॉन्ट्रॅक्टर, द्वारा श्री. राकेश मिश्रा,

१८०१, विंडसर बिल्डिंग, सनसिटी. ठाक्र व्हिलेज, कांदिवली (पू.), मुंबई-४००१००.

.....उत्तरवादी सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय

न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे १७/०१/२५ रोजी दु. १२.३० वा. न्यायालय खोली क्र. २ मधील सदर श्री. एम. मोहिउद्दीन एम.ए. यांचेसमोर प्रचलित होणार आहे.

ए) सदर सन्मामनीय न्यायालयाने कृपा करुन त्यांचेकडुन त्याला अनुसरुन अर्जदारांद्वारे मागणी केलेल्या आणि रकाना ''सी'' मधील वरील नमुद नुसार दिंडोशी, बोरिवली विभाग, गोरेगाव, मुंबई येथील सन्माननीय न्यायाधिश श्री. एम. मोहिउद्दीन (न्या. खो. क्र.२), नगर दिवाणी न्यायालय द्वारे मंजुर दिनांक २१/११/२०२४ रोजीचा वरील नमुद न्यायानिर्णय/आदेशाचे त्यांच्याद्वारे पालन न करण्याकरिता दिवाणी कारागृहात श्री. राजु मिश्रा म्हणजेच उत्तरवादी/ न्यायानिर्णित कर्जदारांना अटक करण्याचा आदेश द्यावा.

बी) सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन संयुक्तपणे आणि वेगवेगळे प्रत्यक्ष प्रदानापर्यंत वादाच्या तारखेपासून ४,००,०००/- वर द.सा. १८% दराने पुढील व्याजासह रु, ४,००,०००/- ची रक्कम सदर सन्माननीय न्यायालयात जमा करण्यासाठी उत्तरवादी/ न्यायानिर्णित कर्जदारांना आदेश आणि निर्देश सुध्दा द्यावेत आणि ते जमा केल्यानंतर ते काढुन घेण्याची अर्जदार/हुकूम धारकांना न्यायाच्या हितार्थ, इक्रिटी आणि निष्पक्षपणे सदर सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि रास्त वाटल्यानुसार ते काढुन घेण्याची परवानगी द्यावी.

सी) सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन उत्तरवादींकडुन हुकूमाच्या निष्पादनाकरिता केलेला इतर सर्व खर्च आणि वादाचा खर्च, मानसिक त्रास अशा ४,००,०००/- (रुपये चार लाख मात्र) चा वादाचा खर्च आणि इतर किरकोळ खर्चाच्या वसुलीकरिता आदेश द्यावा. माझ्या हस्ते आणि सन्माननीय

न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. ८ जानेवारी २०२५

सदर दिनांक ... नोव्हेंबर, २०२४



सीलर

सदर ... डिसेंबर, २०२४ अँड. मनोज प्रकाश जाधव ब्लॉक-१०४, लुंबिनी वन विहार सोसायटी, चिंचपाडा रोड,

कल्याण (पूर्व) ४२१३०६. मोबा.: ९००४३२२५९३ ईमेल: jadhavmanoj832@gmail.com आधार हाऊसिंग फायनान्स लि.

सेक्टर-२१, कामोठे, नवी मुंबई-४१०२०९, (महाराष्ट्र)

कॉर्पोरेट कार्यालयः यनिट क्र. ८०२. नटराज रुस्तमजी. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि

एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९. **पनवेल शाखा** : शॉप क्र.१३ आणि १४, तळ मजला, श्री भगवंती हेरिटेज, प्लॉट क्र.२९ ते ३२, ४७, ४८, ४९ आणि ५३

### जोडपत्र IV कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेश अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील नमूद कर्जदार/हमीदारांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एएचएफएलच्या खालील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार	तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची
क्र.	यांचे नाव (शाखेचे नाव)	(स्थावर मालमत्ता)	आणि रक्कम	तारीख
8	(कर्ज कोड क्र. ०७९०००१४८० / पनवेल शाखा) हरिंदर राजकुमार राजपूत (कर्जदार), राजकुमार आर राजपूत (सह-कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक घर क्र. ७६ए मंगल मूर्ती कॉम्प्लेक्स फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, मंगल मूर्ती कॉम्प्लेक्स, कर्जत मुरबाड रोड, कमलावती सदन इमारतीसमोर, कडव, रायगड, महाराष्ट्र, ४१०२०१. सीमाबद्ध: पूर्व - बंगला, पश्चिम - अंतर्गत रस्ता, उत्तर - घर, दक्षिण - कर्जत मुरबाड रोड.	<u> </u>	२१-०१-२०२५
<u> </u> ठिका	ण: महाराष्ट		प्र	धिकत अधिकारी



दिनांक: २३.०१.२०२५

## दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(रजि. नं. BOM/BNK/127 of 1973) **मुख्य कार्यालय :**- ४१८/२०, मौलाना आझाद रोड मुंबई ४०० ००४

## सुवर्ण अलंकाराच्या लिलावाची जाहीर नोटीस

तमाम जनतेस जाहीर कळविण्यात येते की, दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई या संस्थेच्या भांडुप कोकणनगर शाखेतील खालील नाम निर्देश केलेले सोने तारण कर्ज थकबाकीदार यांचेकडील थकबाकीची रक्कम वसल करणेसाठी संस्थेने तारण असलेले सोन्याचे जिन्नस विक्रिस काढलेले आहेत. सदर सोन्याचे जिन्नस (सुवर्ण अलंकार) चा जाहीर लिलाव बँकेच्या भांडुप कोकणनगर शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर केला जाणार आहे. तरी जे सदरचा लिलाव घेवू इच्छितात त्यांना लिलावात भाग घेऊन बोली करण्यासाठी लिलावाच्या वेळी स्वत: समक्ष हजर रहावे.

विधी व कर्ज वसुली विभाग

	-: माडुप काकणनगर शाखा :-								
अ.	शाखा	कर्जदाराचे नांव	कर्ज खाते नं.	दिनांक ३१.१२.२०२४					
ह्रं				अखेर येणे बाकी रक्कम					
84	भांडुप कोकणनगर	श्री केवीन जयामारी नाडार	३/६०२/९०३२	३,५७,९७८.००					
लिलावाची तारीख १०.०२.२०२५ दुपारी २.०० वाजता									
शाख	<b>ाखा पत्ता</b> :- हिंदनिकेतन को ऑप हौसिंग सोसायटी लि., जंगल मंगल रोड, कोकणनगर, भांडुप (प), मुंबई ४०००७८								

सोन्याचा भाव हा लिलावाच्या दिवशी असणारा दर ग्राह्य धरण्यात येईल. बँकेकडे असलेल्या सर्व जिन्नस बँकेकडील अधिकृत सुवर्ण अलंकार यांचे मार्फत लिलाव खरेदीदार यांचे समोर उघडण्यात येऊन सर्व जिन्नसाचे वजन विचारात घेऊन राखीव किंमत निश्चित केलेल्यापेक्षा जादा रकमेची बोली सुरु करण्यात येईल व दोन खरेदीदार/बोलीदार

यांचेमध्ये रु. १०००/- ची बोलीतील तफावत राहील. इच्छूक बोलीदारांनी निविदा/देकार विहित नमुन्यात रु. २०००००/- (अक्षरी रुपये दोन लाख) अनामत रक्कम दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. च्या नावे काढलेल्या पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट व पॅन कार्ड झेरॉक्ससह संबंधित बँकेचा IFSC CODE व बचत/चालू CC/OD खाते क्रमांक मोहर बंद लिफाफ्यात कर्ज वसुली विभागाकडे दिनांक ०७.०२.२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत वरील पत्त्यावर सादर करावेत.

लिलाव घेतलेल्या व्यक्तीला लिलावाची संपूर्ण रक्कम त्याच दिवशी त्वरीत रोख रक्कम भरणा करून सुवर्ण अलंकार ताब्यात घ्यावे लागतील. अयशस्वी निविदाधारकांची रक्कम RTGS/NEFT द्वारे संबंधित शाखेतून परत करण्यात येईल.

उपरोक्त कर्जदार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी लिलावाचे दिवशी लिलावाचे ठिकाणी हजर रहावे अन्यथा त्यांचे गैरहजेरीत सोन्याच्य जिन्नसाचे (सवर्ण अलंकार) लिलाव केला जार्डल

दागिने लिलाव करणेपूर्वी फेरमुल्यांकन करताना जर सोन्याची शुध्दता कमी आढळून आल्यास किंवा सोन्याच्या विक्रीची किंमत कमी आढळल्यास त्याची सर्व जबाबदारी कर्जदारांवर राहील. तसेच दागिन्यांच्या विक्रीनंतर कर्ज येणे शिल्लक राहिल्यास संबंधित कर्जदाराव कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बँकेच्या कर्जाची येणेबाकी रक्कम वसुलीकरीता लिलावातील सोने जिन्नसाची विक्री केली जाईल व कर्ज भरणा करून शिल्लक राहिलेल उर्वरीत रक्कम कर्जदार यांचे बचत खातेवर जमा करण्यात येईल.

लिलावापूर्वी कर्ज खाते बंद झाल्यास लिलाव रद्द करण्यात येईल. २०. लिलावाचे ठिकाण भांडुप कोकणनगर शाखा यांच्या वरिल दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्याप्रमाणे असेल.

संपर्क : ८४२५८८००५१/८६९१०९६१०७

११. कोणतेही कारण न दाखवता लिलाव मंजूर अगर नामंजूर करणे, स्थगित करणे किंवा पढे ढकलणे या बाबतचे अधिकार खाली सही करणार

यांनी राखून ठेवले आहेत.

ठिकाण : मुंबई उप सख्यवस्थापक दिनांक : २३.०१.२०२५ विधी व कर्ज वसुली विभाग, मुख्य कार्यालय, मुंबई

निबंधकांकरिता

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड CAPRI GLOBAL नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय: ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०००१३ CAPITAL LIMITED सर्कल कार्यालयः ९-बी, २रा मजला, पुसा रोड, राजिंदर प्लेस, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र - IV-ए (नियम ८(६) आणि ९(१) करिता परंतुका पहा)

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकड़न कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड. तारण धनको यांना येणे असलेल्या खालील नमद रकमेच्या वसलीसाठी खालील नमद तारखांना ''जे आहे जेथे आहे''. ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखींव किंमत, इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे

अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत
क्र.	२. थकबाकी रक्कम		२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर
۶.	१. श्री. आशिक अली अय्युब मालदार	गाव कामोठे फेज २, तालुका पनवेल, जिल्हा	३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व वेळ	३. वाढीची रक्कम
	(कर्जदार)	रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र-४१०२०९ येथे	१. ई-लिलावाची तारीख: २६.०२.२०२५	राखीव किंमत: रु. ३२,००,०००/-
	२. सौ. शुभांगी जनार्दन गवळी	वसलेल्या, असलेल्या आणि स्थित पनवेल		(रुपये बत्तीस लाख मात्र)
	(सह-कर्जदार)	महानगरपालिका लिमिटेड च्या हद्दीमधील प्लॉट क्र.		इसारा अनामत रक्कम:
	कर्ज खाता क्र. एलएनएमईबीव्ही२००००६८९४१	५३, सेक्टर ३६ वर बांधकामित श्री धरती एनक्लेव्ह		₹.३,२०,०००/-
1	(जुना)/ ८०३००००५५६६९५४ (नविन)	को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात	निरीक्षणाची तारीख : २४.०२.२०२५	(रुपये तीन लाख वीस हजार मात्र)
	रुपये २८,०५,१७६/ - (रुपये अट्टावीस लाख पाच	बिल्डिंगमधील तळमजल्यावरील कमर्शियल दुकान		वाढीची रक्कम: रु. २०,०००/- (रुपये
	हजार एकशे शह्यात्तर मात्र ) ०४/१०/२०२४	क्र. ६, मोजमापित २८ चौ.मी. चटई क्षेत्र धारक		वीस हजार मात्र)
	रोजीसप्रमाणे सह प्रयोज्य भविष्यातील लागू व्याज.	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.		

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये म्हणजेच www.Capriglobal.in/auction/ दिलेली लिंक पहावी.

ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:-. मिळकतीची विक्री ''जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर'' होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल.

२. मिळकती/मत्तांचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सुचनेत विनिर्दिष्टीत व्याप्ती आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा त्रटींसाठी तारणी धनक उत्तरहायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळ अस शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सुचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तस अर्थ काढू नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे नामाधिकार व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा अ

दावे/थकबाकीबाबत स्वत: स्वतंत्र चौकशी/कसून तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो. ४. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई–लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत संपर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील

५. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई-लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वतः बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम

क्रॅश डाऊन, वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा पुरवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही. ६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र** ०७९- ६१२००५३१/५७६/५९६/५५९/५८/५८७/५९४/.) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००-००२-३२९७/ ७९-६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net, येथे संपर्क साधू

७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्याव ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो

८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छुक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% (वरील नमूद प्रमाणे) इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी इच्छुक बोलीदारांना २५**–फेब्र**.–२०२५ रोजी किंवा त्यापुर्वी ''**कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड''** च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत भरावी लागेल.

९. इच्छुक बोलीदारांनी २५–फेब्र.–२०२५ रोजी द.०३.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय क्र. ०३१–३०२, तिसरा मजला, ९२७, सनस मेमरीज, एफ सी रोड शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११००४ येथे मोहीरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे' सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''**कर्जदाराचे नाव'**' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. \_\_\_\_ (वरील नमूद प्रमाणे) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोर्ल

दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुखठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्यांच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल.

११. अर्हतापूर्णं बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्णं बोलीदारांकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई–लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल.

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, **क्षेत्रीय कार्याल**र क्र. ०३१-३०२, तिसरा मजला, ९२७, सनस मेमरीज, एफ सी रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११००४ येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी. १४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्य

तारखेपासून १५ दिवसांत देय कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड नावातील डीडी/पे ऑर्डर/एनईएफटी/आरटीजीसी/चेक द्वारे प्रदान करावी लागेल. १५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कसूर केल्यास विक्री रह होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जप्त होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवल

१६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुदत मंजूर करू शकतात.

१२. एकदा का बोली लावली की ती रह करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल

१७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमेतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी)(लागू असल्यास) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्याच्या १५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल कसूर केल्यास, इसरा अनामत रक्कम रद्द केली जाईल

१८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) आणि इतर प्राधिकरण देणे (काही असल्यास)भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी. १९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रक्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील

२१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद्द करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून ३० दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपयँत ई-लिलाव विक्री पुढे ढकलालं असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल.

२२. प्राधिकत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम. बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत.

२३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील

२४. मिळकतीमध्ये जंगम वस्तु असल्यास विक्री करण्याचा प्रस्ताव नाही

२५. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. विनित अनिल साळुखे मो.क्र. ९०२८२३१३१३ आणि पुढील चौकशीकरीता कु. कल्पना चेतनवाला ७७३८०३९३४६ येथे संपर्क साधावा.

२६. हे प्रकाशन म्हणजे उपरोक्लेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना ३०(तीस विशेष सूचना/इशारा: बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही तुटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे

वीज जाणे इ.) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक-अप वीज पुरवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल. ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : २३-जाने.-२०२५ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि

नगर परिषद कार्यालय मुरुम

उमरगा, जिल्हा - धाराशिव ई-मेल : <u>mcmurum@gmail.com</u> याद्वारे सर्व इच्छुक एजन्सीज, तांत्रिक सल्लागार यांना कळविण्यात येते की, नगर परिषद मुरुम मार्फत बांधकाम विभागासाठी विविधं विकास कामासाठी ०१ (एक) कामाकरीता जाहीर ई-निविदा मागविण्यात येत आहे. ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी आपली ई-

दिनांक : २३/०१/२०२५ मुख्याधिकारी, नगर परिषद मुरुम

# The spirit of Mumbai is now 96 years old!

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

# TATA COMMUNICATIONS टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

द्.: ९१ २२ ६६५९ १९६८ वेबसाईट : www.tatacommunications.com सीआयएन: एल६४२००एमएच१९८६पीएलसी०३९२६६

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹ कोटीत)

						(,
	संपलेल्या तिमाहीसाठी			संपलेल्या नऊ महिन्यांसाठी		संपलेल्या वर्षासाठी
एकत्रित	३१ डिसेंबर	३० सप्टेंबर	३१ डिसेंबर	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,
	२०२४	२०२४	२०२३	२०२४	२०२३	२०२४
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
अखंडित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५,८२६.८०	५,७३७.८१	५,५९४.७८	१७,१७९.७४	१५,३५०.९१	२१,०४८.८०
अपवादात्मक बाबी, कर आणि सहयोगींच्या नफा च्या						
हिश्श्यापूर्वी अखंडित प्रवर्तनातून नफा	३८५.६५	३०१.७५	३७२.६३	१,०४२.२२	१,२६१.५२	१,५५३.८८
कर आणि सहयोगींच्या नफा च्या हिश्श्यापूर्वी अखंडित						
प्रवर्तनातून नफा	३७०.७२	३४४.६५	१८७.११	१,१५५.९०	१,०७७.९७	१,३१८.२२
अखंडित प्रवर्तनातून नफा	२५६.७३	२५१.०२	७८.४१	८६४.५२	७७०.१४	१,१२४.७१
खंडित प्रवर्तनातून तोटा	(२०.६५)	(२३.७५)	(३३.३६)	(६८.२५)	(१२२.०८)	(१५५.१३)
कालावधी/वर्षाकरिता नफा	२३६.०८	२२७.२७	४५.०५	७९६.२७	६४८.०६	९६९.५८
वर्ष/कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	३४६.७०	१४४.३२	(১४.६)	৬९८.७४	६००.५८	९३३.९६
समभाग भांडवल	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००
अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ १०/- चे) (अवार्षिक) (₹)						
प्रती समभाग मुलभूत प्राप्ती (₹)	۷.٦٤	٥.९८	१.५७	२७.९४	२२.७१	३३.९८
प्रती समभाग सौम्यिकृत प्राप्ती (₹)	۷.٦٤	७.९७	१.५७	२७.९२	२२.७०	३३.९६
		1	ı	1	1	(₹ ਲੀਟੀਰ\

						((4//6///)
	संपलेल्या तिमाहीसाठी			संपलेल्या नऊ	संपलेल्या वर्षासाठी	
अलिप्त	३१ डिसेंबर	३० सप्टेंबर	३१ डिसेंबर	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,
	२०२४	२०२४	२०२३	२०२४	२०२३	२०२४
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,८८५.९९	१,८३३.०५	२,०६९.७५	५,६०७.७१	६,३०७.७७	८,४१५.७६
अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	१८३.९४	१३८.८८	२४०.९३	५१८.५२	८९३.०७	१,१३३.६५
करपूर्व नफा / (तोटा)	१७९.५५	(१६७.७०)	५५.४१	३९६.८५	७०९.५२	९३९.९०
करोत्तर नफा / (तोटा)	१३१.७३	(११९.८९)	(२७.९०)	३५३.७७	४६४.७०	६३८.६३
वर्ष /कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक						
उत्पन्न/(तोटा)	१२७.९१	(१२५.१९)	(२७.०६)	३३४.७८	४५३.५१	६२२.६८
समभाग भांडवल	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ १०/- चे) (अवार्षिक)						
प्रती समभाग मुलभूत प्राप्ती (₹)	४.६२	(४.२१)	(১.१८)	१२.४१	१६.३१	२२.४१
प्रती समभाग सौम्यिकृत प्राप्ती (₹)	४.६२	(४.२०)	(১.१८)	१२.४१	१६.३०	२२.४०
इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत)	६.४३	६.८४	9.04	७.३८#	१५.४२	१२.२४

# मुख्यत्वे कलावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जामुळे घटले

(₹ कोटीत)

		(,
	३१ डिसेंबर, २०२४ रोजीस	३१ मार्च, २०२४ रोजीस
१. पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	९,२८०.६९	९,३९९.०८
२. सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	७२५.०१	७२५.०१
३. नेट वर्थ	९,७७१.७५	९,८९०.१४
४. थकीत कर्ज	३,३१३.९४	२,७१३.१३
५. डेब्ट इकिटी रेशो	0.38@	0.79
६. डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत) \$	0.62 ^	१.७४
. 22		

तारीख : जानेवारी २२, २०२५

@ मुख्यत्वे कालावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्ज घेतल्यामुळे वाढले. ^ मुख्यत्वे कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्ज घेतल्यामुळे घटले.

१ 🗦 ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे वरील अलेखापरीक्षित एकत्रित आणि स्वतंत्र निकाल या निकालांचे लेखापरिक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे. आणि रेकॉर्टनर रोतले रोले. आणि जानेनारी २२. २०२५ रोजी दालेल्या बैठकीन मंचालक मंदलाने ने मंजर केले. तैशानिक लेखा परीश्वक पुनर्विलोकन करण्या अधीन होते.

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीला आ. व. २००५-०६ ते आ.व. २०२१-२२ ह्या आर्थिक वर्षांसाठी एकूण रु. ८,१२७.५५ कोटींच्या डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्स ऑफ इंडिया (डीओटी) कडून 'कारण दाखवा–नि–मागणी सूचना' ('मागणी सूचना') प्राप्त झाल्या. ह्या मागणी सूचना कंपनीला आधी प्राप्त झालेल्या मागणी सूचनांची जागा घेतात आणि आयएसपी लायसन्स अंतर्गत आ.व. २०१०–११ साठी आणि एनएलडी लायसन्स अंतर्गत आ. व. २००६–०७ व २००९–१० ('तीन वर्षे') साठी पेमेंट बेसिसवर कंपनीकडून दावा केलेल्या वजावटीच्या सोडलेल्या हप्त्यापोटी रु. २७६.६८ कोटींचा समावेश आहे. कंपनीने टेलीकॉम डिस्प्युटस सेटलमेंट अँड अपीलेट ट्रायब्युनल (टीडीएसएटी) कडे दाखल केलेल्या विविध अपीलां मार्फत ह्या मागण्यांच्या प्रदानासाठी स्थगन आदेश मिळवले. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीला रु. ३६३.४८ कोटींसाठी (आधीची मागणी रु. ४८५.८८ कोटी) डीओटीकडून मिळालेल्या काही ''मागणी सूचना'' सापेक्ष सुधारित ''कारणे दाखवा नि मागणी सूचना'' प्राप्त झाल्या. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही करिता कंपनीला एकूण रु. ७७.६५ कोटींच्या आ.व. २०२२-२३ साठी सुधारित कारणे ''दाखवा नि-मागणी सूचना'' मिळाली. चालू तिमाही दरम्यान कंपनीला एकूण रु. २५.१७ कोटीचा आ.व. २०२३-२४ करिता कारणे दाखवा नि मागणी सूचना प्राप्त झाला.

तसेच, डीओटी ने १ ऑक्टोबर, २०२१ पासून कंपनीने धारण केलेल्या लायसन्स सहीत आणि युनिफाईड लायसन्समध्ये ग्रॉस रेव्हेन्यु (जीआर)/ऑडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यु ('एजीआर') च्या व्याख्यात बदल केले. नव्या व्याख्येमुळे टेलीकॉम कामकाज/प्रचालना पेक्षा वेगळया कामकाजातून महसूल कपात करण्याची अनुमती मिळाली. आ. व. २०२१–२२ ते २०२३–२४ साठी प्राप्त झालेल्या मागणी सूचनेत टेलीकॉम कामकाज/प्रचालना पेक्षा वेगळया कामकाजातून महसुलाच्या काही घटकांच्या पोटी रु. ११७.११ कोटींचा समावेश आहे.

कंपनीकडे तिच्या आयएलडी, एनएलडी आणि आयएसपी परवान्यांशी संबंधित विद्यमान अपील आहेत जे यापूर्वी दाखल करण्यात आले होते आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि कंपनीच्या अपीलांचा समावेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने केला नाही. युएएसएल अंतर्गत एजीआर वर २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी न्यायालयाचा निकाल. पुढे, कंपनीचा असा विश्वास आहे की तिचे सर्व परवाने युएएसएल पेक्षा वेगळे आहेत, जे २४ ऑक्टोबर, २०१९ च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विषय होता. कंपनीला विश्वास आहे की ती तिच्या भूमिकेचे रक्षण करण्यास सक्षम असेल आणि स्वतंत्र कायदेशीर देखील प्राप्त

त्यानुसार, कंपनीने आकस्मिक दायित्व म्हणून रु. ७,७७७.११ कोटींचा समावेश केला (रु. ५४.१८ कोटीचा तरतुदीच्या निव्वळ) आणि रु. २७६.६८ कोटी हे तीन वर्षांसाठी पेमेंट बेसिस वर कंपनीने दावा केलेल्या रकमेला दूरस्थ रकम म्हणून गृहित धरेल.

३. ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षात, परदेशात अधिवास असलेल्या उपकंपनीला व्हॅट प्राधिकरणांकडून अंतिम व्हॅट मूल्यांकन प्राप्त झाले रु. १३८.२७ कोटी (१५.५ मिलियन युरो) आणि रु. १६१.४२ कोटी (१८.१ मिलियन युरो) चे अंतिम दंड मूल्यांकन. १ जुलै, २०२० रोजी, गटाने अंतिम व्हॅट आणि दंडाच्या मुल्यांकनासाठी आर्थिक प्रशासकीय न्यायालयात अपील करण्याचे कारण दाखल केले. २९ मार्च, २०२२ रोजी, आर्थिक प्रशासकीय न्यायालयाने गटाच्या विरोधात शोधून आणि व्हॅट आणि दंडाच्या मूल्यांकनाविरुद्ध अपील फेटाळून लावत त्याचा ठराव अधिसूचित केला.

गटाने २४ मे, २०२२ रोजी राष्ट्रीय न्यायालयासमोर वादग्रस्त-प्रशासकीय अपील दाखल केले. शिवाय, गटाने अंतिम व्हॅट आणि दंड आकारणीचे पेमेंट स्थगित करण्याची विनंती अपीलच्या निकालापर्यंत प्रलंबित ठेवण्याची विनंती केली, जी मंजूर करण्यात आली. परिणामी, राष्ट्रीय न्यायालयाने २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी कार्यवाही बंद घोषित केली आणि गट राष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. गटाचा असा विश्वास आहे की त्याच्या स्थितीचे रक्षण करण्यासाठी कारणे आहेत आणि त्यानुसार रु. २९९.६९ कोटी (३३.६ मिलियन युरो) आकस्मिक दायित्व म्हणून उघड केले आहेत.

४. डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने साठीच्या प्रवर्तनातून उत्पन्नामध्ये रु. २८.५१ कोटीचा इतर प्रवर्तनातून उत्पन्न (सप्टेंबर ३०, २०२४ रोजी संपलेली तिमाही : रु. ८६.४७ कोटी) आणि एकत्रित वित्तीय विवरणीमधील कालबाह्य ग्राहक क्रेडिटसच्या परावर्तनासाठी अनुक्रमे रु. ११४.९८ कोटी आणि अलिप्त वित्तीय विवर्णामधील कालबाह्य ग्राहक क्रेडिटस् च्या परावर्तनासाठी अनुक्रमे रु. १०.४९ कोटी (सप्टेंबर ३०, २०२४ रोजी संपलेली तिमाही : रु. २६.०३ कोटी) आणि रु. ३६.५२

कोटीचा समावेश आहे चालू तिमाहीसाठी इतर सर्वसमावेशक उत्पन्नामध्ये गटाच्या अप्रत्यक्ष सूचीबद्ध गुंतवणूकीच्या एका वाजवी मुल्यामधील वाढीव मुळे रु. १६५.०८ कोटीचा नफा समाविष्टीत

६. गटाने तिचा संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यां अनुक्रमे मे १, २०२३ पासून दि स्विच एन्टरग्रायझेस एलएलसी आणि ऑक्टोबर ५, २०२३ पासून कॅलेइरा इंक आणि तिचा उपकंपनी आणि तिचा उपकंपनी (कॅलेईरा) एकत्रित केले आहे, आणि त्यानुसार डिसेंबर ३१, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि कालावधीसाठी रक्कम इतर अहवाल केलेल्या तिमाही आणि कालावधीसह तुलनायोग्य नाही.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने रु. ४५३.०५ कोटी मोबदल्यात ०१ एप्रिल, २०२४ पासून ''कमी-विक्री'' तत्त्वावर एक कार्यरत कंपनी म्हणून तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी नोव्हामेश लिमिटेड ला कंपनीचा नवा डिजिटल सर्व्हिसेस बिझनेस (निर्धारित व्यवसाय उपक्रम) दूर करण्यासाठी व्यवसाय हस्तांतरण करार (करार) केला होता. निर्धारित व्यवसाय उपक्रमाचे बुक नेट वर्थ आहे रु. ४५२.९५ कोटी व मोबदला आणि नेटवर्थ मधील रु. ०.९० कोटींचा फरक हा इतर उत्पन्न म्हणून हिशोबात धरला आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी च्या रकमा आधीच्या तिमाही/कालावधीशी तुलनायोग्य नाहीत.

८. डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेली तिमाही दरम्यान कंपनीने तिची संपूर्ण मालकीची उपकंपनी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड मधील तिचा संपूर्ण हिस्सेदारीच्या विक्रीसाठी समभाग विक्री करारामध्ये भाग घेतला आहे. प्रस्तावित व्यवहार नियमाक मंजुरीच्या अधिन असेल. त्यानुसार उपकंपनीच्या वित्तीय निकाल खंडित प्रवर्तन म्हणून

९. डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान व्यवस्थापनाने त्याच्या गुंतवणुकीचा धोरणात्मक आढावा घेतला, आणि परकीय उपकंपनीतील तिच्या हिस्सेदारीच्या संभाव्य कमी करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे गटाला एक अल्पसंख्याक भागधारक होणे अपेक्षित आहे, परिणामी अशा उपकंपनीवरील नियंत्रण गमवणार, त्यानुसार अशा

उपकंपनीच्या वित्तीय निकाल खंडित प्रवर्तन म्हणून दर्शविले आहे. १०. वरील माहिती म्हणजे त्याच्या कोणत्याही दुरुस्त्या आणि सुधारणांसह सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ व ५२ अंतर्गत स्टॉक एक्सेंचजकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज

> टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड साठी ए. एस. लक्ष्मीनारायणन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ



ची वेबसाईट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.tatacommunications.com वर उपलब्ध आहे.

डीआयएनः ०८६१६८३०